

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  
संस्थांमध्ये घेण्यात येणा-या प्रशिक्षण  
शुल्कामध्ये सुधारणा करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

शासन निर्णय क्रमांक: बैठक - ३४१५/प्र.क्र. २४८/व्यशि-३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड

मंत्रालय (विस्तार), मुंबई- ४०००३२

दिनांक : ०५ नोव्हेंबर, २०१५

संदर्भ -

- १) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-३३१५/प्र.क्र. १७/ व्यशि-३,  
दि. १४.०५.२०१५
- २) शासन शुद्धीपत्रक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-३३१५/प्र.क्र. १७/व्यशि-३,  
दि. २५ जून, २०१५

प्रस्तावना:

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी ऑगस्ट २०१५ या सत्रापासून होणाऱ्या प्रवेशासाठी समितीने शासनास सादर केलेली प्रवेश नियमावली तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी लागू करावयाच्या प्रशिक्षण शुल्क नियमावलीस संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. विविध लोकप्रतिनिधी तसेच विविध संघटना यांचेकडून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे शुल्क कमी करून शासनादेश दुरुस्त करण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांकडून घेण्यात येणा-या शुल्कामध्ये दुरुस्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी ऑगस्ट २०१५ या सत्रापासून होणाऱ्या प्रवेशासाठी शासनाच्या संदर्भीय (१) येथील शासन निर्णयासोबतच्या "परिशिष्ट-१" मधील नियम १५.० व प्रपत्र-२ तसेच "परिशिष्ट - २" मधील प्रपत्र-२ मध्ये दर्शविलेल्या शुल्कापैकी संस्था विकास शुल्कासाठी दर्शविलेले रुपये १०००/- इतके शुल्क रद्द करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तसेच सन २०१५-२०१६ मध्ये प्रशिक्षणार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या संस्था विकास शुल्काची रुपये १०००/- रक्कम संबंधीत प्रशिक्षणार्थींना परत करण्यास देखिल मान्यता देण्यात येत असून सदर रक्कम संबंधीत प्रशिक्षणार्थींना तातडीने परत करण्याची जबाबदारी संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांची राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५११०५१५२८५५७८०३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( विवेक मा. पाटील )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
- ३) मा. राज्यमंत्री, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, यांचे खाजगी सचिव
- ४) मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय, मुंबई यांचे खाजगी सचिव
- ५) मा. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे वरीष्ठ स्वीय सहायक,
- ६) सह सचिव (व्यशि) यांचे स्वीय सहायक, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) संचालक (व्यवसाय शिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
- ८) संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
- ९) सह संचालक, प्रादेशिक कार्यालय, मुंबई/ पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/अमरावती/ नागपूर
- १०) प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सर्व संचालनालयामार्फत)
- ११) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२ मुंबई/ नागपूर
- १२) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२ मुंबई/ नागपूर
- १३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १४) जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी (सर्व जिल्हे) (संचालनालयामार्फत)
- १५) निवडनस्ती (व्यशि-३), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, मंत्रालय, मुंबई.